

अपरता (von अपर) f. nom. abstr. von अपर 1, d. भृशिप् 8.

अपरताल (अपर + ताल) N. pr. einer Gegend (?) R. 2, 68, 12.

अपरति H. 1522, v. l. für अपरति.

अपरत्र (von अपर) adv. an einem andern Orte, abwechselnd mit अचित् R. 3, 13, 26. 27. एकत्र — अपरत्र an der einen Stelle — an der andern Stelle, im ersten Falle — im andern Falle P. 6, 1, 194, Sch.

अपरत्व (wie eben) n. Entfernhheit; Posteriorität Z. d. d. m. G. VI, 12. अपरत्व

अपरत्वक् n. von und = अपरत् भृशिप् 3, 83.

अपरदितिणम् (von अपर + दीतिणा) adv. südwestlich gaṇa तिष्ठन्.

अपरपत्ति (अपर + पत्ति) m. die zweite Hälfte des Monats (Gegens. पूर्वपत्ति) Çat. Br. 6, 7, 4, 7. 8, 4, 2, 11. 11, 1, 5, 3. 14, 6, 1, 7. (= BRH. आ. UP. 3, 1, 5.) Nir. 5, 11. 11, 6.

अपरपत्तीय adj. von अपरपत्ति gaṇa गद्यादि.

अपरपञ्चाल (अपर 1, c. + पञ्चाल) m. pl. N. pr. die westlichen Pañcāla P. 6, 2, 103, Sch.

अपरपर (अपर + पर) adj. अपरपरः सार्था गच्छति । अपरे च परे च संकेतव गच्छतीत्यर्थः P. 6, 1, 144, Sch. — Vgl. अपरस्पर.

अपरपर्यट (अपर 1, c. + पर्यट) m. pl. N. pr. eines Volkes R. 2, 71, 3.

अपरपञ्चालक् adj. von अपरपञ्चाल P. 7, 3, 13, Sch. Siddha. K. 239, a, 16.

अपरभाव (अपर + भाव) m. Folge Nir. 1, 3.

1. अपरम् (von अपर) adv. 1) in der Folge, künftighin: मा कृपां कैतोऽपरम् AV. 13, 1, 56. इर्मिदा उ नापरं दिवि पैश्यसि सूर्यम् 18, 2, 50. 38. 51. — 2) ferner, noch: एवं द्विरपरं तूलीम् so noch zweimal still-schweigend Pār. Gṛhi. 2, 1. in Z. d. d. m. G. VII, 533. am Anf. eines Satzes: अपरं दोषश्च समुत्पाद्यते PAñCAT. 71, 1. 89, 7. 88, 6. 114, 5. अपरं च knüpft zwei Čloka, die einen ähnlichen Gedanken aussprechen, an knüpft zwei Čloka, die einen ähnlichen Gedanken aussprechen, an

2. अपरम् (wie eben) adv. künftig (Gegens. अथ, नूनम्): ता वाम्य ताव-परं छुचेम् RV. 1, 184, 1. नृष्टस्या अपरं चन ज्ञासा मर्ते पति 10, 86, 11, 1, 189, 4. 2, 28, 8. 8, 27, 14.

अपरयात (अपर + यायात) n. Titel einer Erzählung (ग्राव्यान) P. 6, 2, 103, Sch.

अपररात्रि (अपर + रात्रि = रात्रि) m. die zweite Hälfte der Nacht, das Ende der Nacht P. 5, 4, 87. Vop. 6, 46. Trik. 1, 1, 107. H. 143. Çat. Br. 3, 2, 2, 16. Kātj. Ça. 7, 4, 30. अपररात्रि स्त्रिविदः प्रवोधयति 9, 1, 1. 11, 1, 17. पूर्वरात्रमध्यरात्रापररात्रेषु 24, 3, 9. R. 3, 22, 29. Daç. 2, 31. अपररात्रकृतम् = अपररात्रि कृतम् P. 2, 1, 45, Sch.

अपरवक्त्रा (von अपर + वक्त्र) f. N. eines Metrums (2 Mal ~~~~~ ~~~~ | ~~~~~ ~~~~ ~~~~) COLEBR. Misc. Ess. II, 164. (VI, 9.)

अपरवैत् (अपर + पै) adj. nichts Folgendes habend: तुदेतद्भूषापूर्वमपरवैत् Çat. Br. 10, 3, 5, 11. Sāj.: स्त्र॒व्यवग्रह॑पूर्ववैत्.

अपरवलभ (अपर 1, c. + वलभ) m. pl. N. pr. eines Volkes VP. 193.

अपरविद्वत् (अपर 1, c. + विद्वत्) m. pl. die westlichen Videha H. 946, Sch.

अपरसक्त्य (अपर + सक्त्य = सक्त्य) m. der Hinterschenkel: अथ पन्नशीर्णा उव्यति नास्तोर्णानूकस्य नापरसक्त्ययोः Çat. Br. 3, 8, 2, 27.

अपरस्पर adj. ununterbrochen (in Bezug auf eine Handlung): अपरस्परः क्रियासात्यये P. 6, 1, 144. AK. 3, 3, 1. अपरस्परः सार्था गच्छति Sch. zu P.

6, 1, 144. — Wohl aufzulösen in अपरस् (nom. sg. von अपर) + पर ein

Hinterer und ein Vorderer, Einer hinter dem Andern; LASSEN zu BHAG.

16, 8. zerlegt das Wort in अ + परस्पर non alternatus, successione alterius in locum unius non interruptus.

अपरस्परसंभूत् (3. अ + परस्पर - संभूत्) adj. nicht das Eine aus dem Andern entstanden BHAG. 16, 8. Die künstliche und unpassende Erklärung der Scholiasten wird in den Noten geprüft.

अपरकैमन (von अपर + कैमन्) adj. auf die zweite Hälfte des Winters bezüglich P. 7, 3, 11, Sch.

अपराग (von रज्जु mit अप) m. Abneigung, feindliche Gesinnung (Gegens. अनुराग) M. 7, 154.

अपराग्नि (अपर + अग्नि) m. d. u. das südliche und das Gärhapatja-Feuer Kātj. Çr. 4, 13, 12, 13, 2. im comp. 5, 4, 33.

अपराजित (3. अ + पराजित von ति mit परा) 1) adj. a) unbesiegt H. an. 5, 18. MED. t. 230. जेतान्मपराजितम् RV. 5, 23, 6. 1, 11, 2. 3, 12, 4, 8, 38, 2. 10, 48, 11. VS. 28, 2. अयं लोकः प्रियतमो देवानामपराजितः AV. 5, 30, 17. 8, 5, 22. 10, 2, 33. 4, 15. °ता सेना Çat. Br. 14, 3, 4, 6. = BRH. आ. UP. 2, 1, 6. °ता पूर्वस्त्वाः KHAND. UP. 8, 8, 3. अपराजितमप्यतन्म् (des Brahman) KAUSH. UP. in Ind. St. I, 397. 401. Hid. 2, 17. संयुगेवपराजितः R. 4, 9, 96. 5, 32, 14. अन्योऽन्यमपराजितौ 6, 79, 54. — b) अपराजिता दिक् heisst die nordöstliche Weltgegend: त देवासुरा: उदीचां प्राच्यां दिश्यतत ते ततो न पराजयत सैषा दिग्पराजिता AIT. Br. 1, 4. M. 6, 31. — 2) m. a) ein bes. giftiges Insect Suçra. 2, 289, 14. — b) Vishnu H. c. 66. an. 5, 18. MED. t. 230. — c) Çiva H. c. 40. H. an. MED. — d) einer der 11 Rudra HARIV. 166. 11532. 14169. VP. 121. — e) eine Klasse von Göttern, die eine Unterabtheilung der Anuttara bilden, H. 94, Sch. — f) N. pr. eines Weisen MED. (es ist wohl शाजर्यत्तेर zu lesen). — 3) f. a) Durgā H. an. MED. अपराजितास्तोत्र Verz. d. B. H. No. 1350. — b) N. verschiedener Pflanzen: α) Clitoria Ternatea Lin., ein rankender Strauch mit blauen oder weissen Blüthen, dessen Wurzel officinell ist, AK. 2, 4, 3, 22. H. 1156. an. 3, 18. MED. AINSLIE, Mat. ind. II, 139. — β) Marsilea quadrifolia Lin., ein Wassersfern, AK. 2, 4, 5, 15. — γ) Sesbania aegyptiaca Pers., ein kleiner Baum, H. an. MED. S. जपती. — c) N. eines Metrums (4 Mal ~~~~~ ~~~~ | ~~~~~ ~~~~ ~~~~ oder ~~~~~ ~~~~ | ~~~~~ ~~~~) COLEBR. Misc. Ess. II, 161. (IX, 2.)

अपराजित्वा (3. अ + पराजित्) adj. unbesieglich Çat. Br. 14, 3, 1, 6. = BRH. आ. UP. 2, 1, 6.

अपराह्न s. रात् mit अप.

अपराह्नपृष्ठक् (अपराह्न + पृष्ठक्) adj. dessen Pfeil das Ziel verfehlt, ungeschickt im Bogenschießen AK. 2, 8, 2, 36. — Vgl. अपराह्नपृष्ठ.

अपराह्नि (von रात् mit अप) f. Versehen, Missgriff Çat. Br. 2, 1, 4, 6.

अपराह्नपृष्ठ (अपराह्न + पृष्ठ) adj. = अपराह्नपृष्ठक् H. 772.

अपराध (von रात् mit अप) m. Vergehen, Versehen, Fehler, Schulde AK. 2, 8, 1, 26. 3, 4, 29, 223. H. 744. Kātj. Ça. 7, 5, 10. M. 8, 126. 9, 262. JĀGN. 1, 366. 2, 274. RAGH. 2, 49. नापराधो (Versehen) भवेत्कष्टो यथस्मिन्नतुम् त्तमे R. 1, 11, 15. स्वरतोऽपराधात् durch ein Versehen in Betreff des Accents ÇIKSHĀ 52. केनायमपराधेन (wegen welches Vergehens) राजपुत्रो विवासितः R. 2, 38, 22. यथापराधदण्ड nach dem Maasse des Vergehens stra-